

# International Multidisciplinary Research Journal

# *Golden Research Thoughts*

Chief Editor  
Dr.Tukaram Narayan Shinde

---

Publisher  
Mrs.Laxmi Ashok Yakkaldevi

Associate Editor  
Dr.Rajani Dalvi

Honorary  
Mr.Ashok Yakkaldevi

Golden Research Thoughts Journal is a multidisciplinary research journal, published monthly in English, Hindi & Marathi Language. All research papers submitted to the journal will be double - blind peer reviewed referred by members of the editorial board. Readers will include investigator in universities, research institutes government and industry with research interest in the general subjects.

**Regional Editor**

Dr. T. Manichander

***International Advisory Board***

Kamani Perera  
Regional Center For Strategic Studies, Sri Lanka

Janaki Sinnasamy  
Librarian, University of Malaya

Romona Mihaila  
Spiru Haret University, Romania

Delia Serbescu  
Spiru Haret University, Bucharest, Romania

Anurag Misra  
DBS College, Kanpur

Titus PopPhD, Partium Christian University, Oradea, Romania

Mohammad Hailat  
Dept. of Mathematical Sciences,  
University of South Carolina Aiken

Abdullah Sabbagh  
Engineering Studies, Sydney

Ecaterina Patrascu  
Spiru Haret University, Bucharest

Loredana Bosca  
Spiru Haret University, Romania

Fabricio Moraes de Almeida  
Federal University of Rondonia, Brazil

George - Calin SERITAN  
Faculty of Philosophy and Socio-Political Sciences Al. I. Cuza University, Iasi

Hasan Baktir  
English Language and Literature Department, Kayseri

Khayoor Abbas Chotana  
Dept of Chemistry, Lahore University of Management Sciences[PK]

Anna Maria Constantinovici  
AL. I. Cuza University, Romania

Ilie Pintea,  
Spiru Haret University, Romania

Xiaohua Yang  
PhD, USA

.....More

***Editorial Board***

Pratap Vyamktrao Naikwade  
ASP College Devruk, Ratnagiri, MS India Ex - VC. Solapur University, Solapur

R. R. Patil  
Head Geology Department Solapur University, Solapur

Rama Bhosale  
Prin. and Jt. Director Higher Education, Panvel

Salve R. N.  
Department of Sociology, Shivaji University, Kolhapur

Govind P. Shinde  
Bharati Vidyapeeth School of Distance Education Center, Navi Mumbai

Chakane Sanjay Dnyaneshwar Arts, Science & Commerce College, Indapur, Pune

Awadhesh Kumar Shirotriya  
Secretary, Play India Play, Meerut (U.P.)

Iresh Swami  
Ex. VC. Solapur University, Solapur

N.S. Dhaygude  
Ex. Prin. Dayanand College, Solapur

Narendra Kadu  
Jt. Director Higher Education, Pune

K. M. Bhandarkar  
Praful Patel College of Education, Gondia

Sonal Singh  
Vikram University, Ujjain

G. P. Patankar  
S. D. M. Degree College, Honavar, Karnataka

Maj. S. Bakhtiar Choudhary  
Director, Hyderabad AP India.

S. Parvathi Devi  
Ph.D.-University of Allahabad

Sonal Singh,  
Vikram University, Ujjain

Rajendra Shendge  
Director, B.C.U.D. Solapur University, Solapur

R. R. Yalikar  
Director Management Institute, Solapur

Umesh Rajderkar  
Head Humanities & Social Science YCMOU, Nashik

S. R. Pandya  
Head Education Dept. Mumbai University, Mumbai

Alka Darshan Shrivastava  
Shashiya Snatkottar Mahavidyalaya, Dhar

Rahul Shriram Sudke  
Devi Ahilya Vishwavidyalaya, Indore

S. KANNAN  
Annamalai University, TN

Satish Kumar Kalhotra  
Maulana Azad National Urdu University



## महासागरी भूकंप आणि त्सुनामी

प्रा.डॉ.राजाराम महादेव थोरात  
**भूगोल विभाग प्रमुख , द.ग.तटकरे कला व वाणिज्य**  
**महाविद्यालय ताळा, जि.रायगड .**

### 1. प्रस्तावना :

समुद्राच्या तळाशी किंवा समुद्र किनान्याच्या जमिनीखाली भूकंपाच्या धक्कयामुळे ज्या प्रचंड लाटा निर्माण होतात. त्यांना जपानी भाषेत 'त्सुनामी' लाटा या नावाने ओळखले जाते. त्सुनामी लाटांची उंची भर सागरामध्ये अतिशय कमी असते. ती साधारणपणे एक मीटर उंची पर्यंतच असते. पण त्या लाटांच्या शक्तीची तरंग लांबी मात्र 150 किलोमीटर पर्यंत असते. परिणामत : भर समुद्रामध्ये सामान्य होणी खालून सुधा हि लाट गेली तर जाणवत नाही. पण जसजसे किनान्याकडे जावे तसतशी यांची शक्ती, विनाशिकता वाढत जाते. त्सुनामी लाटा किनान्यावर आदळल्या म्हणजे मोठा हाहाकार माजतो. प्रचंड प्रमाणात नुकसान होते. बहुतेक वेळी त्सुनामी लाट किनान्यावर येऊन आदळण्यापुर्वी त्याठिकाणचे पाणी समुद्रामध्ये मागे हटून मोठ्या ओहटी प्रमाणे किनान्याजवळचा भाग उघडा पडतो आणि नंतर ती लाट किनान्यावर येऊन आदळते. सागरतळाशी विभंग क्रिया निर्माण होऊन तळाच्या पातळीमध्ये वर खाली असा मोठा बदल होतो तेंव्हा त्सुनामी लाटा निर्माण होतात. सागरी भूकंपातील त्सुनामीची निर्मिती होते. खरे तर सागरी भूकंपाची तीव्रता हि जमिनीवरील भूकंपापेक्षा अत्याधिक असून तिचे प्रभावक्षेत्र सुधा हजारो किलोमीटरसंचे असते.

बंदरातील लाटा ( हार्बर वेल्झे ) ज्या त्सुनामी नावाने ओळखल्या जातात त्यांच्या निर्मितीचे मुख्यकारण समुद्रतळावर किंवा समुद्रतळाखाली होणारा भूकंप हे आहे. त्याच बरोबर ज्यालामुखीचे उद्रेक किंवा समुद्रतळावरील भूभाग, भूरचना कोसळण्याच्या घटना



सुधा त्सुनामी निर्माण करतात. एकदाका त्सुनामीची निर्मिती झाली की, त्या लाटा भयानक उर्जेची साठवण करीत किनान्याकडे धाव घेतात. किनान्यावर आघात करीत प्रचंड नुकसान पोहचवितात. अकल्पितपणे, अंचानकपणे येणाऱ्या या बंदरातील लाटांनी जनजीवन, प्राणीजीवन विस्कळीत होते आणि मानवी जीवनास महासंकटाचा सामना करण्यास भाग पाडते. या बंदरातील लाटांची तीव्रता भूकंपाचे किनान्यापासून असलेले अंतर आणि वान्याचा वेग यावर अवलंबून असते. त्सुनामी लाटांचा सुरवातीचा वेग तासी 800 कि.मी. असतो. पण त्या लाटांची उंची 50 ते 60 फुट असते. काही प्रसंगी लाटांची उंची त्यापेक्षाही जास्त असू शकते परिणामत: किनान्यावरील सर्व वस्तू होड्या, नौका, जहाजे, कारखाने, घरे किंवा अन्य घटक लाटांमुळे वाहून जातात. त्सुनामी लाटा किनारी प्रदेशात 300 मीटर ते 3 मीटर पर्यंत आत शिरून प्रचंड थेमान घालतात. या लाटांमुळे किनान्यांचे मोडतोड, झीज होते, किनारा वाहून जातो. त्यातूनच भूभागात हालचाली होतात. भूस्तर खचतात किंवा भूभागाचे प्रस्तरभंग होते.

### 2. जीवीत व वित्तहानी :

इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनान्यावर भूकंपाच्या तडारख्याने जी आपत्ती निर्माण झाली तिची झाल इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, बांगलादेश आणि भारताच्या पूर्व किनान्यालाही पोहचली. हिंदीमहासागरातील त्या प्रलयकारी त्सुनामीलाटांनी लाखोंची जीवीतहानी झाली. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो देशीविदेशी पर्यटकांनी त्याभागात हजेरी लावली होती पण त्यांच्यावर अचानकपणे ही नैसर्गिक आपत्ती ओढवली आणि त्यांना प्राणास मुकावे लागले. लाखो लोक बेघर झाले. त्यावेळेस आपत्कालीन व्यवस्था समितीने तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला तरी त्या प्रचंड अस्मानी संकटापुढे ते व्यवस्थापन तुटपुंजेच ठरले. अशाच प्रकारे 1946 मध्ये अटलांटिक महासागरातील हवाई बेटाला त्सुनामींनी तडाखा देऊन 159 लोक मारले गेले. 1964 मध्ये अलास्कातील भूकंपात 120 लोकांना जलसमाधी मिळाली तर 1998 मध्ये जपानला बसलेल्या त्सुनामी लाटांमुळे भारत, श्रीलंका, मालदीव, थायलंड, सोमालिया आणि इंडोनेशियातील 200000 नागरीकांना जलसमाधी मिळाली. त्सुनामीलाटांसारख्या अस्मानी आपत्तीला तोंड देण्यासाठी उत्तम व्यवस्थापनाची गरज आहे. त्यासाठी प्रथमत: किनान्यावरील प्रदेशाना त्सुनामीची पूर्वसूचना देण्याचे केंद्र विकसित करणे अत्यावशक आहे. भूगर्भातर्गत प्लेटस जेथे जोडल्या गेलेल्या असतात. तेथील आसपासच्या समुद्रात त्सुनामीलाटांचा धोका सर्वाधिक असतो. भारत आणि ब्रह्मदेश (म्यानमार) यातील भूगर्भीय प्लेटांची मैत्री जुळणे हा सध्याच्या त्सुनामीचा परिणाम मानवा

लागेल. भारताची भूगर्भीय प्लेट दरवर्षी 6 सेंमी वेगाने इशान्येकडे (ब्रह्मदेशाकडे) सरकत आहे. सर्वसाधारणपणे भूगर्भात शेकडो मैल खोलीवर असलेल्या प्रचंड खडकाच्या स्तरांना भूगर्भीय प्लेट म्हणतात. त्यात हालचाल होत असते. त्याच भागात भूगर्भ आणि हिंदी महासागराच्या तळाखाली भूगर्भीय प्लेट्स एकमेकांना चिकटून आहेत. त्यामुळे हा भाग जगातील सर्वाधिक धोकादायक भूकंपप्रवण क्षेत्र मानला जातो.

### ३. त्सुनामी लाटांची कारणे :

- समुद्राच्या खोलवर भागात समुद्र तळास भूकंपाचे धक्के बसले म्हणजे त्सुनामी लाटा निर्माण होतात.
- सागरतळावर प्रस्तभंग होतो किंवा तळाखाली भू—हालचाली होऊन सागर तळाची पातळी वरखाली होते तेंव्हा त्सुनामी लाटा तयार होतात.
- सागरतळावरील डोंगराळ भागावर जमिनीची घसरण होते घसरणीत दगड, धोंडे यांचा समावेश वाढतो त्यातूनच त्सुनामीची निर्मिती होते.

### ४. त्सुनामी आपत्तीचे परिणाम :

- प्रत्यक्ष भूकंपामुळे होणारी इमारीची पडझाड, आग लागणे, कडे कोसळणे यापेक्षा त्सुनामी लाटामुळे होणारे नुकसान जास्त होते.
- त्सुनामी लाटामुळे समुद्रावरील तसेच किनान्यावर विसावा घेत असलेली नांगरलेली गलबते, जहाजे बुडून नष्ट होतात.
- त्सुनामी लाटांचा किनारीभागाला बसणारा फटका जबरदस्त असतो. त्यामुळे निवासथाने, प्राणीमात्र, वृक्ष, इत्यादी वाहून जातात.
- मोठ्या प्रमाणामध्ये प्राणहानी आणि वित्तहानी होते.
- किनारी भागातील नैसर्गिक पर्यावरणाला भयानक तडका बसल्याने नंतर त्याठिकाणी मानवीजीवन जगणे कष्टमय होते.
- किनारी भागात दलदलीचे प्रदेश निर्माण होतात. संपूर्ण सुपीक भूभाग नष्ट होऊन रोगराई पसरण्यास मदत होते.
- किनारी प्रदेशातील वाहतूकीचेमार्ग, दळणवळणाचे मार्ग नष्ट होतात. तसेच नवीन मार्ग बनविण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात.
- समुद्र किनान्यावरील बंदरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बंदराची खोली कमी होऊन. तो भाग उथळ होतो. बंदरातील वास्तूंची पडझाड होते. बंदरावरील गोदामे नष्ट होतात.
- समुद्रकिनारी भागातील लोकांचा मुख्य मासेमारी व्यवसाय बंद होतो. अनेक जलचर त्सुनामी लाटांनी नष्ट होतात. मासेमारीस धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

### ५. व्यवस्थापन व निष्कर्ष :

- समुद्रकिनारी भागामध्ये निरनिराळ्या यंत्राद्वारे भूहालचालीची सतत माहिती घ्यावी.
- नैसर्गिक होणारे बदल अभ्यासून त्या संदर्भात भाविष्यकालीन कार्यवाहीकडे वळावे.
- भूकंपाच्या लहरीची नोंद झाल्यावर किंवा भूकंपाचे हादरे बसल्यानंतर तात्काळ सर्व किनारी भागांना त्सुनामी लाटा निर्मिती संदर्भात धोक्याची सूचना द्यावी.
- त्सुनामीची सूचना मिळताच तात्काळ किनारी भागातील लोकांचेस्थलांतर करून मासेमारी, नौकानयन किंवा अन्य सर्व कार्यास बंदी करावी.
- समुद्रकिनारी भागातील दळणवळण व्यवस्था, संपर्क व्यवस्था गतीशील व कार्यशील ठेवावी.
- समुद्रकिनारी प्रदेशामध्ये तात्काळ संपर्कसाठी हवाई सेवा उपलब्ध केलेली असावी. किनारी प्रदेशातील व्यक्तीसाठी सर्व सुखसोईयुक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध करून ठेवणे जरुरीचे असते.
- समुद्रकिनारपट्टीवर बचावासाठी नारळाची झाडे उपयुक्त असल्याने एकत्र झाडावर चढून जावे किंवा लाट ओसरेपर्यंत झाडाच्या बुंध्याला घट्ट पकडून ठेवावे.
- लाटेपासून तोंडाचा, चेहन्याचा, डोक्याचा बचाव करण्यासाठी झाडापासून डोक्याचे अंतर निश्चित करा आणि घट्ट दोन पायांवर तोल सांभाळता येईल असे उमे रहा.
- लाटा ओसरल्यानंतर दोन ते तीनमिनिटांच्या अंतरात सुरक्षित ठिकाणी पोहचावे मात्र समुद्राच्या दिशेला जावू नये.
- लाटेचा मारा तोंडावर होण्यापूर्वी दिर्घश्वास घेऊन तो अडकून ठेवावा.
- त्सुनामी लाटांमध्ये तरंगत येणाऱ्या औंडक्यांचा, लाकडांचा आधार घेणे योग्य नसते.
- शक्यतोवर किनारपट्टीपासून किमान तीन किलोमीटर अंतरावर जमिनीच्या बाजूला पोहचणे योग्य असते.

त्सुनामीपासून जीवीताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे महत्वाचे असते. त्सुनामीच्यावेळी तुम्ही समुद्रकिनान्याजवळ असाल, तर तात्काळ उंच प्रदेशाकडे धाव घ्यावी. धोक्याची सूचना मिळालेली असेल तर तात्काळ उंचावरील पक्क्या आधाराचा आश्रय घ्यावा. जर चूकून लाटांच्या पाण्यात सापडणार असाल तर तात्काळ आजूबाजूला असलेल्या नारळासारख्या झाडावर चढावे त्या झाडाला घट्ट पकडून ठेवावे. धोक्याची सूचना मिळाल्यापासून किमान 2 तासापर्यंतचा कालावधी हा अतिशय संकटग्रस्त समजून आपली सुरक्षितता सांभाळावी. त्सुनामी होण्यापूर्वीच व्यवस्थापनाचा भाग म्हणून समुद्रतळाशी सेन्सर बसवावेत. त्या सेन्सरला जोडून असलेल्या सिंगलची संख्या वाढवावी. त्यासाठी सेंटेलाईटचा उपयोग करून धोक्याची सूचना सर्वाना मिळेल अशी व्यवस्था व्हावी. सेन्सरमुळे समुद्रतळावरील हालचालीची, भूकंप निर्मितीची तात्काळ माहिती उपलब्ध होते. आणि त्यामुळेकिनान्यावरून तात्काळ दूर जाणे शक्य होते. त्यावेळेस सजीवांचे स्थलांतर महत्वाचे असते. सामान्यपणे किनान्यापासून 1 किलोमीटर दूरवरच्या क्षेत्रात पोहचावे. त्सुनामी लाटा 40 ते 60 मिनिटाच्या अंतरा—अंतराने येतात. सुरुवातीला त्सुनामी लाटांचा तासी वेग 700 ते 800 कि. मी. असून या लाटा समुद्रकिन्यावर येई पर्यंत किमान त्यांची उंची 50 ते 60 फुटापर्यंतची असते. हे लक्षात घेऊनच सुरक्षात्मक व्यवस्था करणे जरुरीचे असते.

**6. संदर्भ ग्रंथ :**

- |                                |                               |
|--------------------------------|-------------------------------|
| 1. डॉ.आर.जी.पाटील              | —नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन |
| 2. कर्नल मराठे व प्रा. गोडबोले | —आपत्ती व्यवस्थापन            |
| 3. प्रा.ए.पी.चौधरी             | —आपत्ती व्यवस्थापन            |
| 4. Balakie 1994                | - Natural Hazards             |
| 5. Murthy B.N.                 | - Disaster Management         |
| 6. Internet                    | - Disaster Management         |

# Publish Research Article

## International Level Multidisciplinary Research Journal For All Subjects

Dear Sir/Mam,

We invite unpublished Research Paper,Summary of Research Project,Theses,Books and Book Review for publication,you will be pleased to know that our journals are

### Associated and Indexed,India

- \* International Scientific Journal Consortium
- \* OPEN J-GATE

### Associated and Indexed,USA

- EBSCO
- Index Copernicus
- Publication Index
- Academic Journal Database
- Contemporary Research Index
- Academic Paper Database
- Digital Journals Database
- Current Index to Scholarly Journals
- Elite Scientific Journal Archive
- Directory Of Academic Resources
- Scholar Journal Index
- Recent Science Index
- Scientific Resources Database
- Directory Of Research Journal Indexing

Golden Research Thoughts  
258/34 Raviwar Peth Solapur-413005,Maharashtra  
Contact-9595359435  
E-Mail-ayisrj@yahoo.in/ayisrj2011@gmail.com  
Website : [www.aygrt.isrj.org](http://www.aygrt.isrj.org)